

SECRETARIAL DEPARTMENT

Jekegram, Pokhran Road No.1, Thane (W) - 400 606

Maharashtra, India

CIN No : L17117MH1925PLC001208 Tel : (91-22) 4036 7000 / 6152 7000

: (91-22) 2541 2805

www.raymond.in

RL/SE/24-25/1

April 3, 2024

To

The Department of Corporate Services - CRD

BSE Limited

P.J. Towers, Dalal Street

Mumbai - 400 001

Scrip Code: 500330

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor

Bandra-Kurla Complex

Bandra (East), Mumbai - 400 051

Symbol: RAYMOND

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Publication regarding notice of hearing of Company Scheme Petition

Ref: In the matter of the Composite Scheme of Arrangement of Raymond Limited (the "Demerged Company" or "RL") and Raymond Consumer Care Limited (the "Resulting Company" or the "Transferee Company" or "RCCL") and Ray Global Consumer Trading Limited (the "Transferor Company" or "RG") and their respective shareholders ("Scheme")

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the copies of newspaper advertisement published in Business Standard (English) and Nav Shakti (Marathi) today i.e., April 3, 2024, regarding notice of hearing of Company Scheme Petition.

Please take the above disclosure on record.

Thanking you.

Yours faithfully,

For Raymond Limited

Rakesh Darji **Company Secretary**

Encl.: as above



Fax: (02352) 232513



AMRITHA PILLAY Mumbai, 2 April

dani Power, part of the Adani group, plans to add close to 6 gigawatts (Gw) of new power assets in the next five years, according to an investor presentation by the company. That is clearly meant to ride on India's burgeoning power demand.

But there is another side to it: All of this new capacity is expected to be thermal power, or power produced from coal.

Adani Power is not alone in this. A Reuters report dated March 4 said Adani Power was one of three private producers the others being JSW Group and Essar Power — to have told the

power ministry they were keen to build at least 10 Gw of coalfired power capacity over a decade, ending a six-year drought in significant private involvement in the sector.

However, Adani's plans, said Reuters, were bigger than JSW's and Essar's. The report quoted a spokesperson for the power ministry as saying the private sector had agreed to invest in the coal-fired power sector "in line with the energy requirements of the nation," and that India was ahead of international

commitments to cut emissions. Overall, Adani Power plans to operate more than 21Gw of thermal capacity by 2028-29 (FY29), up from 15.21 Gw at present. The Adani Group's

green energy business is housed under Adani Green Energy, which has 5.614 Gw of solar capacity and 1.275 Gw of wind power, and another 2.140 Gw of hybrid.

At present, the largest power producer in the country is NTPC with 75 Gw capacity and the largest private sector player is Adani Power, with Tata Power a close second.

A spokesperson for Adani

Power declined to comment on this story. However, in a call with analysts in November last year, the company called itself "debtlight" and "now poised to take off successfully for the long haul as India's power demand grows strongly in line with its economy".


The turnaround

Adani Power intended to achieve 20 Gw capacity by 2020 as stated in some of its annual reports from FY16 onwards However, along the way it got caught up in concerns related to state discom health, fuel availability, and its debt situation. It did not commission any significant new capacity between FY15 and FY19, company data shows. Instead, in the year 2020, as the Covid-19 pandemic raged, the company was preparing a de-listing plan.

In May 2020, the company's promoters announced the delisting and said it would enable the group to obtain full ownership and allow flexibility for "options like corporate

ADANI POWER CARD

Average operational capacity (Megawatt)



In FY20, Adani Power made a new acquisition reflecting in capacity and external borrowings figure; All External borrowing figures are as of the end of the corresponding period; PAT: Profit after tax Source: Annual reports, Company presentations

restructurings, acquisitions, exploring new financing structures including financial support from the promoter".

The delisting was called off in September $202\bar{2}$, due to nonreceipt of requisite approvals. However, by then Adani Power's fortunes had turned for the better on account of improving regulatory situation, compensatory tariff claims, and claims pertaining to a coal block deallocation.

"Receipt against such claims has boosted cash flows in the past couple of fiscals, and has reduced receivables as well as outstanding debt," a Crisil note in September 2022 said.

Adani Power pegs duly realised outstanding regulatory income for the period from FY18 to FY24 (up to December 2023) at ₹29,000 crore and two-thirds of it was received between FY22 and FY24.

This turnaround has coincided with India recording new highs in peak power demand for two consecutive summers - 2022 and 2023. Rating agency CareEdge expects India's power demand to grow at 5 to 6 per cent for the next few years. As if on cue, last August Adani Power announced plans to take its 15,210 megawatt (Mw)

capacity to 21,110 MW by FY29, which would include

1,100 Mw added through the

Different strokes

inorganic route.

Adani Power is different from two of its primary rivals in the private power sector. Top executives from Tata Power have maintained the company will not make any fresh investments in the thermal power segment and will retire existing thermal power assets at their end of life.

Even executives from JSW Energy, one of the three in the Reuters report, had told Business Standard in an earlier interaction that private sector thermal capacities were unlikely until there was surety of off-take - essential for financial closure.

Hetal Gandhi, Lead APAC, Energy transition-carbon capture, Woodmackenzie, noted: "India is a growing economy and among the top carbon emitters globally. This places it uniquely on the energy transition agenda. There are no easy solutions and thermal power is here to stay for a while to meet rising power needs for a growing economy."

Adani group's multiple listed entities, too, put it in a situation different from its peers. Tata and JSW, as groups, have all their power capacities - green as well as thermal — concentrated in single entities: Tata Power and JSW Energy, respectively. Attempts to hive the green assets from thermal have so far not

fully fructified. However, the Adani Group has planned its energy portfolio differently. It hived off and listed its green energy assets — Adani Green Energy — as a separate

entity as early as June 2018. Sabyasachi Majumdar, Senior Director, CareEdge Ratings, notes there is still a reasonable prospect for fresh investments in the thermal business, given India's growing demand and green energy's limitations of being intermittent and seasonal in nature. He added that for anyone taking a contrarian view, there were some risks, including equity and

debt-based funding. With two different listed entities. Adani caters to a separate set of equity investors. Debt, however, according to industry experts, remains an issue. "...banks and financial institutions may perceive high risk to such projects,' Sabvasachi added.

Crisil, which rates Adani Power, said in January that timely execution and funding of the planned capex, without impacting the capital structure or liquidity profile, would be the key. The agency expects Adani Power's capex over the next four to five fiscal years to be around Rs 47,000 crore, with up to 70 per cent of it likely to be funded through debt and the remaining through internal accrual.

So far, Adani Power has managed the debt well, with significant improvements reported in its debt profile over the last few quarters (see chart). Last week, Bharat Heavy Electricals Ltd announced it had received an order worth Rs 4,000 crore from Adani Power for setting up the 1.600 MW Thermal Power Plant at Raigarh, Chhattisgarh. Adani Power also acquired two thermal assets through the debt resolution route in FY24.

As Adani Power hopes to realise its 20 GW dream, albeit a decade later than originally intended, it has reignited the fire.

To book your copy, SMS reachbs to 57575 or email us at order@bsmail.in

Business Standard

Insight Out

नैनीताल धंक



NAINITALBANK

(Regd. Office: G.B. Pant Road, Nainital) Ph. 05946-251550

(Head Office : Seven Oaks, Mallital, Nainital, Pin 263001, Uttarakhand) APPLICATION INVITED FOR CERT – IN APPROVED VENDORS

The Nainital Bank Limited Invites Application for IS Audit, from experienced CERT - IN approved vendors. Details are available under Tender section on Bank's website: <u>www.nainitalbank.co.in</u> "Addendum /Corrigendum", if any, shall be issued on Bank's website under tender section in subsequent days. Applicant should refer the same before final submission of the proposal. Last date for submission of the above application will be 23rd - April - 2024 by 5.00 PM.

Date: 03.04.2024 Place : Haldwani HEAD-CIAD

SBI DFHL LIMITED

5th Floor, Mistry Bhavan, 122, Dinshaw Vaccha Road, Churchgate, Mumbai – 400 020

No: EOI/SBI DFHI/24-25/01

Date: 03.04.2024 **EXPRESSION OF INTEREST (EOI)**

EOI Bid Proposals are invited for "Procurement of an ERP Solution for HR, Admin & Accounts". For further details please visit our website: https://www.sbidfhi.co.in/procurement

EVP & CFO

THE MAHARASHTRA AGRO-INDUSTRIES DEVELOPMENT CORPORATION LTD.

A Govt. of Maharashtra Undertaking) (Registered under Companies Act, 1956) Krushi Udyog Bhavan, Dinkarrao Desai Marg, Aarey Milk Colony, Goregaon (East), Mumbai 400 065. Telephone: 29272027 Email Id – fertdivmumbai@gmail.com

Ref No. MAIDC/Fert/Nano Urea-DAP/2024-25/03558

E-TENDER NOTICE 2024 - 25

Tender are invited by The Maharashtra Agro Industries Development Corporation Limited for procurement of Nano-DAP & Nano-Urea. Interested Bidders are requested to enroll on Maharashtra State E Tendering Portal – <u>www.mahatenders.gov.in</u> Advertise can also be seen on our website **www.maidcmumbai.com**

Dy.Gen.Mgr.(Fert)

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATE

Notice is hereby given that the Share Certificate(s) Nos.115899 fo 98 Equity Shares bearing Distinctive No(s).35100501 - 35100598 in Ultratech Cement Limited having its Registered Office at B Wing, Ahura Centre, 2nd Floor, Mahakali Caves Road, Andheri East Mumbai. Maharashtra. 400093 standing in the name(s) of Late Shanmugam P has/have been lost and that an application for the issue of duplicate(s) in lieu thereof has been made to the Registrars : KFin Technologies Ltd, Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Ganchibowl Financial District, Nanakramguda Hyderabad Telangana 500032, to whom objections, if any, should be made within 15 days from the date of this publication. The public are cautioned against dealing in any way

W/O Shanmugam F 4, Nawab Habibulla Avenue 3rd Street, Thousand Light Greames Road, Chennai - 600006

ULTRATECH CEMENT LIMITED

CARYSIL

CARYSIL LIMITED

CIN: L26914MH1987PLC042283

Regd. Office: A-702, Kanakia Wall Street, Chakala, Andheri Kurla Road, Andheri (E), Mumbai - 400093: Ph. No.: 022 4190 2000; Email id: investors@carysil.com; Website: www.carysil.com;

NOTICE OF POSTAL BALLOT

NOTICE is hereby given pursuant to the provisions of Section 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "SEBI Listing Regulations"), and in accordance with the requirement prescribed by the Ministry of Corporate Affairs ("MCA") for holding general meetings/conducting postal ballot process through e-Voting vide General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 08, 2021, 3/2022 dated May 05, 2022, 11/2022 dated December 28, 2022 and 29/23 dated September 25, 20/3 and any other applicable laws. rules and regulations. 09/23 dated September 25, 2023 and any other applicable laws, rules and regulations, if any, approval of members of Carysil Limited ("the Company") is sought through Postal Ballot only by way of electronic means ("remote e-voting") in on to Resolution as set out in the Postal Ballot Notice dated March 20, 2024.

The detailed explanatory statement under Section 102 of the Act setting out all material facts concerning the resolution

The Postal Ballot Notice along with the Explanatory Statement is available on the Company's website at www.carysil.com, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of the NSDL<u>www.evoting.nsdl.com</u>

Members are hereby informed that: l. The Company has completed dispatch of Notice through e-mails to Members on Tuesday, April 02, 2024

The cut-off date for the purpose of asserting the eligibility of members to avail remote e-voting facility is Friday, March 22, 2024. The Members whose name is recorded in the register of beneficial owners maintained by depositories as on the cutoff date shall only be entitled to avail remote e-voting facility. A person who is not a member as on the cut-off date should

on date shall only be entured to avail terrible e-voting facility. A person who is not a member as on the cur-on date should treat this notice for information purpose only.

B. In compliance with the requirements of MCA circulars, hard copy of Notice, Postal Ballot Form and pre-paid business reply envelope have not been sent to the members for this Postal Ballot. Members are requested to communicate their assent or dissent only through the remote e-voting system. The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") for the purpose of providing remote e-voting facility to its members.

The detailed procedure/instructions on the process of remote e-voting including the manner in which the members who have not yet registered their email addresses can register their email address and/or can caste the vote, The remote e-voting period shall commence from Wednesday, April 03, 2024 at 9:00 a.m. (IST)and shall end on Thursday, May 02, 2024 at 5:00 p.m. (IST). The remote e-voting module shall be disabled thereafter. Once the vote on a

resolution is cast by the Members, no change will be allowed subsequently

6.Mr. Punit Shah, Practicing Company Secretary has been appointed as the Scrutinizer for conducting the Postal Ballot through remote e-voting process in a fair and transparent manner. The result of Postal Ballot notice will be announced on or before Saturday, May 04, 2024. The results along with Scrutinizer Report, will be displayed at the Registered Office of the Company and also be hosted at the Company's website and on the website of the NSDL. The results will also be intimated simultaneously to the stock exchanges where

the Company's shares are listed. In case of any grievances connected with facility for remote e-voting, Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000.

Place: Mumbai **Date:** 02nd April, 2024

Reena Shah Company Secretary & Compliance Officer

Parvathi Shanmugar

Suraj **SURAJ INDUSTRIES LTD**

Registered Office: Plot No. 2, Phase III, Sansarpur Terrace, Kangra, Himachal Pradesh - 173212, India Telephone No.: 01970-256414; Fax No.: 01970-4246019

Email: secretarial@surajindustries.org; Website: www.surajindustries.org Contact Person: Ms. Snehlata Sharma, Company Secretary & Compliance Officer Corporate Identification Number: L26943HP1992PLC016791 FOR KIND ATTENTION OF PHYSICAL SHAREHOLDERS OF SURAJ INDUSTRIES LIMITED

Physical Shareholders

Physical Shareholders
This is to apprise the physical shareholders of Suraj Industries Limited ("the Company") that
the Board of Directors of the Company has approved a Rights Issue of up to 29,97,375 Partly
paid-up Equity Shares of the face value of ₹ 10/- each ("Rights Equity Shares") at an issue
price of ₹ 65/- per rights equity share (including a share premium of ₹ 55/- per equity share),
aggregating up to ₹ 1,948.29 Lakhs to the existing eligible equity shareholders of the Company
in the ratio of 7 (Seven) rights equity shares for every 30 (Thirty) fully paid-up equity shares
held by the eligible equity shareholders as on the record date (to be notified later). The Company has already applied with BSE Limited for seeking its in-principal approval for the

As per our records, you are a shareholder of the Company holding equity shares in physical form As per our records, you are a shareholder of the Company holding equity shares in physical form. In this regard, we wish to inform you that, in accordance with Regulation 774 of the Securities & Exchange Board of India (Issue of Capital & Disclosure Requirement) Regulations, 2018 ("SEBI ICDR Regulations") read with the SEBI Rights Issue Circulars, the credit of Rights Entitlements and Allotment of Equity Shares shall be made in dematerialised form only.

Accordingly, Eligible Equity Shareholders holding Equity Shares in physical form, are advised to have their physical shares dematerialised at the earliest to enable the Company/ Registrar to capture the demat account details, and credit the Rights Entitlements therein.

Registrar to capture the demat account details, and credit the Rights Entitlements therein. It may also be noted that Eligible Equity Shareholders, who hold Equity Shares in physical form as on record date and who do not furnish the details of their respective Demat accounts to the Registrar /Company at least two working days prior to the issue closing date, shall not be eligible to make an application for Rights Equity Shares against their Rights Entitlements with respect to the equity Shares Held in Physical Form and would therefore be deprived from exercising their rights entitlement.

For more details, please refer to chapter titled "Terms of Issue" on Page 134 of the Draft Letter of Offer available on the following websites:

. Our Company at www.suraiindustries.org . The Stock Exchange: www.bseindia.com

In view of the aforesaid, to be able to participate in the proposed rights issue, we request you to act upon the above instructions. For details, please contact your Depository Participant or for any query or assistance, please contact the Company at secretarial@surájindustries.org or the Registrar to the Company at beetalrta@gmail.com / investor@beetalfinancial.com.

Snehlata Sharma

Place: New Delhi Date: April 02, 2024 Company Secretary and Compliance Officer

IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL. MUMBAI BENCH C.P. (CAA)/38/MB-IV/2024

C.A. (CAA)/281/MB-IV/2023 In the matter of the Companies Act. 2013: AND

n the matter of Sections 230 to 232 read with Section 66 and other applicable provisions of e Companies Act, 2013 and rules framed thereunder;

n the matter of Composite Scheme of Arrangement between Raymond Limited ("RL" or the Demerged Company" or "First Petitioner Company") having CIN L17117MH1925PLC001208 and Raymond Consumer Care Limited ("RCCL" or the "Resulting Company" or the "Transferee Company" or "Second Petitioner Company") having CIN U74999MH2018PLC316288 and Ray Global Consumer Trading Limited ("RG" or the "Transferor Company" or "Third Petitioner Company") having CIN U74999MH2018PLC316376 and their respective shareholders

Raymond Limited a company incorporated under the provisions of the ndian Companies Act, 1913 having its registered office at Plot No 156/H.No. 2,

/illage Zadgaon, Ratnagiri - 415612, Maharashtra CIN: LI7117MH1925PLC001208 ...First Petitioner Company / Demerged Company Raymond Consumer Care Limited, a company incorporated under the provisions of the

Companies Act, 2013 having its registered office at Plot G-35 & 36, MIDC Waluj Taluka, Gangapur, Aurangabad - 431136, CIN: U74999MH2018PLC316288 ..Second Petitioner Company/Resulting

Company/ Transferee Company Ray Global Consumer Trading Limited, a company incorporated under the provisions of the Companies Act, 2013 having its registered office at Pokharan Road No 1,

Jekegram, Near Cadbury Junction Thane - 400606 Maharashtra CIN: U74999MH2018PLC316376 ...Third Petitioner Company/ Transfero Company

NOTICE OF HEARING AND FINAL DISPOSAL OF COMPANY SCHEME PETITION

NOTICE is hereby given that the abovenamed joint Company Scheme Petition ('Petition' under Sections 230 to 232 read with section 66 of the Companies Act, 2013 and Companies Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 ('Rules') seeking sanction to the Composite Scheme of Arrangement between Raymond Limited ("RL" or the "Demerged Company" or "First Petitioner Company") and Raymond Consumer Care Limited ("RCCL" o he "Resulting Company" or the "Transferee Company" or "Second Petitioner Company") and Ray Global Consumer Trading Limited ("RG" or the "Transferor Company" or "Third Petitione Company") and their respective shareholders ("Scheme") was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ('Hon'ble Tribunal') by its Order dated 14 March 2024 n terms of Rule 16 of the Rules and directions of the Hon'ble Tribunal, notice is hereby giver that the said Petition is fixed for hearing and final disposal before the Hon'ble Tribunal or hursday, 9 May 2024 or soon thereafter as may be further directed by the Hon'ble Tribunal Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Advocate of the Petitioner Companies at their below mentioned address a notice of such intention signed by the person/Advocate representing the person, together with the full name and address of the person ('Notice'). The Notice must reach the Advocates for Petitioner Companies no ater than 2 (two) working days before the date fixed for the hearing and final disposal of the said Petition. Where any person seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of the affidavit, intended to be used for opposition of the Petition, shall be filed in Hon'ble Fribunal and a copy thereof, to be furnished to the Petitioner Company's Advocate along with

A copy of the Petition along with all the exhibits will be furnished by the Advocate for the Petitioner Companies to any person concerned requiring the same on payment of the prescribed ees for the same, upon a request made in writing not later than 2 (two) working days before he said date fixed for the final hearing of the said Petition

Thane, Tuesday, 2 April, 2024

Rakesh Darji, Authorised Signatory

Plot No 156/H.No. 2, Village Zadgaon, Ratnagiri - 415612, Maharashtra, India.

For Raymond Consumer Care Limite

Rakesh Darii, Authorised Signatory

Plot G-35 & 36, MIDC Waluj Taluka, Gangapur, Aurangabad - 431136, Maharashtra, India. For Ray Global Consumer Trading Limited

Rakesh Darji, Authorised Signatory Pokharan Road No 1, Jekegram, Near Cadbury Junction, Thane - 400606 Maharashtra, India.

जाहीर सूचना

आम्ही मे. गजरा होम बिल्डर्स प्रायवेट लिमिटेड सर्वसाधारण जनतेस कळवू इच्छितो की महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने आमच्या प्लॉट नं. ४, सेक्टर ३७, खारघर, नवी मुंबई येथिल "भूमी सेरेनिटी" गृह आणि व्यावसायिक प्रकल्पाला दिनांक ०२ फेब्रुवारी २०२४ रोजी पत्र क्रमांक EC24B038MH121280 अन्वेय पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून मान्यता दिली आहे. सदर मान्यता पत्राची प्रत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयामध्ये तसेच पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या http://parivesh.nic.in/ संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मे. गजरा होम बिल्डर्स प्रायवेट लिमिटेड

PUBLIC NOTICE

Notice is hereby given instrument that behalf of my client that purchased said Land Survey No. 14/6, Total Area 0.18.20 Gunthas, Asst. 0.94 paisa, out of Area 0.06.10 Gunthas Asst. 0.31 paisa Khata No. 584 Ferfar No. 419 Situated at Village :- Maljipada

Taluka – Vasai, District-Palghar. Original Owner of MR. DINESH DIVAKAR RAUT & Others. So I hereby invite claim or objection that any person having any claim or objection against or into or upon in respect of said land howsoever is hereby required to make the same know in writing to my advocate office within 21 days from the date of publication.

Vendor MR. DINESH DIVAKAR RAUT

MR.AWANEESH KUMAR TIWAR Date: 03/04/2024 (Advocate High Court) Shop No. 21, Jay Vijay Green Link Road, Nallasopara (E), Tal-Vasai, Dist-Palghar.

प्रत्यक्ष कब्जा सूचना

ज्याअर्थी.

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि.. कार्यालय क्रमांक २०१-बी. २रा मजला **गाखा कायालय** : आवसाआयत्ताजान चन्नाराः, सामाराष्ट्र स्टेट, उणे, महाराष्ट्र -४००६०४ रोड क्र. १, प्लॉट क्र.-बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र -४००६०४

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सुचना जारी करून खालील नमुद कर्जदारांस सुचनेतील नमुद रकमेची परतफेड सदर सुचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे डशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक

ı	ICHTC	नटेंड ज्या नाराजवान राहाराः								
I	अ.	कर्जदाराचे नाव/	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची तारीख/	शाखेचे					
I	क्र.	कर्ज खाते क्रमांक	प्रत्यक्ष कब्जाची तारीख	मागणी सूचनेतील रक्कम	नाव					
I				(₹.)						
I	۶.	प्रणीत अगरवाल/ निकिता	फ्लॅट क्र. ११०६, ए विंग, ८ वा मजला, हिलक्रेस्ट सारीपूत	सप्टेंबर ०३, २०२२	ठाणे					
I		अगरवाल	नगर, जे व्ही लिंक रोड, सीप्झ गेट क्र. ३ समोर, अंधेरी पूर्व,	₹.						
I		एलबीएमयुएम००००५३२८८२३	मुंबई, महाराष्ट्र ४०००९३/ २८ मार्च, २४.	१,३९,२०,०३४.००/-						

वरील नमूद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात थेत आहे, अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुर्दी अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील

दिनांक : एप्रिल ०३, २०२४ स्थळ : महाराष्ट्र

आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड

दिनांक : ०३.०४.२०२४

कर्जदाराचे / सह-

स्थळ : मुंबई

. (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड एकत्रित सह आयडीएफसी बँक लिमिटेड आणि . आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड नावे ज्ञात)। सीआयएन: एल६५१९०टीएन२०१४पीएलसी०९७७९२ **नोंदणीकृत कार्यालय :** केआरएम टॉवर्स, ८वा मजला, हॅरिंग्टन रोड, चेतपेत, चेन्नई-६०००३९ इ. : +९१ ४४ ४५६४ ४००० । फॅक्स : +९१ ४४ ४५६४ ४०२२

IDFC FIRST

प्राधिकत अधिकारी

आयमीआयमीआय बँक लिमिटेड

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत सूचना

खालील कर्जदार आणि सह–कर्जदार यांनी **आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित** आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात) कडून खालील नमूद तारण कर्जे प्राप्त केली. खालील नमूद कर्जदार आणि सह-कर्जदार यांची कर्जे ही त्यांच्या संबंधित मिळकर्तींच्या गहाणाद्वारे तारण केली आहेत. ते संबंधित कर्ज करार यांच्या अटी आणि शर्ती यांचे पालन करण्यात कसूरवार ठरले आणि अनियमित बनले, त्यांची कर्जे ही आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार एनपीए म्हणून वर्गीकृत करण्यात आली. **आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी** कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकंत्रित आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात) ला त्यांच्याद्वारे देय थकबाकी रक्कम ही खालील कोष्टकात अधिक विशेषत: जारी केलेल्या संबंधित सूचनेत नमूद केलेली आहे आणि सदर रकमेवरील पुढील व्याज सुद्धा लागू आहे आणि ते त्यांच्या संबंधित तारखेपासन परिणामांसह सांपार्श्विक दराने प्रभारित असेल.

अ. क्र.	कज खात क्र.	कजाचा प्रकार	कजदार आणि सह-कर्जदाराचे नाव	कलम १३(२) सूचनेची तारीख	कलम १३ (२) सूचनेनुसार थकीत रक्कम	ामळकताचा पत्ता
१	१०८६९६८९८	गृह कर्ज	१. विकास नाविक २. नेहा विकास नाविक	२३.०३.२०२४	भारू १०,५२,५६१.२५/-	कुळगाव बदलापूर महानगरपालिका, बदलापूर पश्चिम, महाराष्ट्र-४२६५०३ च्या हद्दीत गावः कुळगाव, सल्हें क्र.५५, गावः खरवई, तालुकाः अंबरनाथ, जिल्हाः ठाणे, सल्हें क्र.७८ हिस्सा क्र.८/सी येथे स्थित हरी संस्कृती अशा ज्ञात बिल्डिंग च्या विंग-बी, १ला मजला वर फ्लॅंट क्र.१०२ मोजमापित २८.३५ चौ.मी. (चर्ट्ड क्षेत्र) + ५.४५ चौ.मी. (बाल्कनी क्षेत्र) + १६.६९ चौ.मी. (ट्रेरेस क्षेत्र) चे ते सर्व माग आणि विभाग.

तुम्हाला याद्वारे सदर प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसांत इतर दर, आकार इ. आणि त्यांच्या संबंधित तारखेपासूनचे त्यावरील व्याजाच्या सांपार्श्विक दरासह ु वरील कोष्टकात तपशिलवार दर्शविल्यानुसार **आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड , आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात)** ला थकीत रक्कम देय करण्यासाठी बोलाविले आहे, कसूर केल्यास निम्नस्वाक्षरीकार आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक **लिमिटेड अशी ज्ञात)** च्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी वरील नमुद गहाण मिळकतींच्या विरोधात सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) आणि कलम १४ अन्वये कारवाई करण्यासाठी प्रतिबंधित असेल. पुढे तुम्हांला सदर तारण मत्तेची विक्री/भाडेपट्टा किंवा अन्यद्वारे हस्तांतरणासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(१३) अन्वयं

> पाधिकत अधिकारी आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड

आरक्षित मालमत्तेच्या

(पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात)

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तळ मजला, आक्रुती सेंटर, एमआयडीर्स

थकबाकी

शाखा कायालय: आयसाआयसाआय बयग खागटल, राज्य नगराम, जाङ्ग का कायालय: आयसाआयसाआय बयग खागटल, राज्य नगराम, जाङ्ग का कायालय: अथसाआयसाआय खागटल, राज्य नगराम, जाङ्ग का कायालय: अथसाआयसाआय खागटल, राज्य ना कायालय: अथसाळाच्यालय: अथसाळाच जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई– लिलाव

[नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा] स्थावर मिळकतीच्या विक्रीकारिता सुचना सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्या

तरतुदीनुसार स्थावर मालमत्तेचा ई–लिलाव विक्री सूचना. सर्वसामन्य लोक आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्युअर्ड क्रेबीटर यांच्याकडे गहाण/ चार्ज्ड करण्यात आली असुन, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती ''जसे आहे जिथे आहे'', ''जे आहे ते आहे '' आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे होणार आहे, त्याचे तपशील खाली देण्यात आले आहेत.

काही असल्यास जात

яħ.	कजंदाराचे / जामीनदाराचे नाव / कर्ज खाते क्रमांक	बोजासह तारण मत्तेचा तपशील	रक्कम ₹	मूल्य (२) इसारा अनामत ठेव ₹	पराक्षणचा तारीख आणि वेळ	ताराख आणि वेळ
(ए)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)	(जी)
1.	श्रीमती कुमारी सुनीता यादव (कर्जदाराचे), श्री इंद्रजीतकुमार हिरालाल यादव (सह–कर्जदाराचे)/ कर्ज खाते क्र. LBMUM00004872914	फ्लंट क्र. ४०५, ४था मजला इमारत क्र. ०४ डेझी पारसनाथ गार्डन सी विंग, उमरोली पूर्व, १८२, महाराष्ट्र, पालघर- ४०१४०४, चटई क्षेत्राचें मोजमाप क्षेत्र ४२.९९ चौ. मीटर तसेच बाल्कनी क्षेत्र ६.६६ चौ. मीटर संलग्न आहे.	₹ २०,६४,१६५/- (मार्च २७, २०२४ पर्यंत)	₹	एप्रिल ०४, २०२४ सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत	संकाळी ११:०० पासून
2.	किशोर बी चौधरी (कर्जदाराचे), कमला किशोर चौधरी (सह-कर्जदाराचे)/ कर्ज खाते क्र. LBMUM00003749729	फ्लॅट क्रमांक ६०२, ६वा मजला आणि फ्लॅट क्रमांक ७०२, ७वा मजला, दिनार अपार्टमेंट बिल्डिंग, डायनर को – ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि., चर्रा, सी.टी.एस क्र. २५, टिक्का क्र. १२, ठाणे पश्चिम– ४००६०१. मोजमापित क्षेत्र २६०० चौरस फूट बिल्ट अप एरिया	₹ ५,२१,०२, ३३१/- (मार्च २७, २०२४ पर्यंत)	₹ ३,१८,२४ ०००/- ₹ ३१,८२, ४००/-	एप्रिल ०५, २०२४ सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत	मार्च २५, २०२४ सकाळी ११:०० पासून
3.	रणजीत ठाकूर (कर्जदाराचे), कल्याणी रणजीत ठाकूर (सह–कर्जदाराचे)/ कर्ज खाते क्र. LBMUM00003041477	फ्लॅट क्रमांक ५०२, पाचवा मजला, के-विंग, सुमित ग्रीनडेल अव्हेन्यू बी– २, गाव डॉगरे, ग्लोबल सिटी, विरार पश्चिम, एस. क्रमांक ५ महाराष्ट्र पालघर– ४०१३०३. मोजमापित क्षेत्र ३६.५२ चौरस मीटर चटई क्षेत्र	₹ ३१,७०,३३९/- (मार्च २७, २०२४ पर्यंत)	₹ ₹3,₹8, •••/- ₹ ₹,3₹, 8••/-	एप्रिल ०५, २०२४ दुपारी ०२:०० ते संध्याकाळी ०५:०० पर्यंत	सकाळी ११:०० पासून
4.	सरोज बिहारीलाल नारनोलिया (कर्जदाराचे), बिहारीलाल एल आर नारनोलिया (सह–कर्जदाराचे)/ कर्ज खाते क्र. LBTNE00004613964	पलॅट १०३/ए, तिसरा मजला, ए विंग, ''न्यू पटेल अपार्टमेंट को – ऑप हाऊसिंग सोसायटी'' तुळींज रोड सर्वे नं. ३३, हिसा क्रमांक ४,५,७, गाव तुळींज, भूखंड क्रमांक ०१, राधा नगर १ नालासोपारा पूर्व, तालुका वसई, जिल्हा – पालघर महाराष्ट्र ठाणे – ४०१२०९. मोजमापित क्षेत्र ४२३ चौरस फूट बिल्ट अप एरिया ३९.३१ चौरस मीटर	₹ २७,९७,६८५/- (मार्च २७, २०२४ पर्यंत)	₹ १८,९०, •••/- ₹ १,८९, •••/-	एप्रिल ०६, २०२४ सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत	संकाळी ११:०० पासून
5.	श्री नागेश आर धुरी (कर्जदाराचे), श्रीमती रेखा आर धुरी (सह-कर्जदाराचे)/ कर्ज खाते क्र. LBTNE00005162584	पलॅट क्रमांक २०४,२रा मंजला विंग ई, टाइप-ए, सेक्टर क्रमांक ६, कॅप्टन बार जवळ नंद धाम कॉम्प्लेक्स, सूरज बिल्डीग जांगीड इस्टेट, महाराष्ट्र, पालघर- ४०१५०१. मोजमापित क्षेत्र ४३२.५० चौ.फूट म्हणजे ४०.१९ चौ. मीटर (कार्पेट एरिया)	₹ २८,४८,०५२/- (मार्च २७, २०२४ पर्यंत)	₹ १०,७३, ०००/- ₹ १,०७, ३००/-	एप्रिल ०६, २०२४ दुपारी ०२:०० ते संध्याकाळी ०५:०० पर्यंत	संकाळी ११:०० पासून
6.	जाहिदा नईम अन्सारी (कर्जदाराचे), नईम अन्सारी (सह-कर्जदाराचे)/ कर्ज खाते क्र. LBTNE00003567612	पलॅट क्र. १२०४, १२वा मजला, ''रीगल स्क्रेअर'', इमारत क्रमांक ३, एस. क्रमांक ५/०(पी)/१, नवीन एस. क्रमांक ५/१ (पी)/१, भदवड सोनाळे रोड, जवळ छत्रपति शिवाजी स्टेडियम, टेमघर पाडा, गाव भादवड, नवीन भिवंडी, जि. ठाणे – ४२१३०२. मोजमापित क्षेत्र ४३.८५ चौरस मीटर चटई क्षेत्र	₹ ४०,५२,६८८/- (मार्च २७, २०२४ पर्यंत)	₹ ? (4, 3 (4, 000 / - ₹ ?, (4 3, (400 / -	एप्रिल ०८, २०२४ ९पारी ०२:०० ते संध्याकाळी ०५:०० पर्यंत	मार्च २५, २०२४ सकाळी ११:०० पासून

ऑनलाईन लिलाव युआरएल लिंक– (https://disposalhub.com) मे. **नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड** या ई–लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना **एप्रिल २४, २०२४** रोजी **संध्याकाळी ०५.००** वाजणेपूर्वी एकूण थकबाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल

संभाव्य बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमडी) **आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३** यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा) **एप्रिल २४, २०२४** रोजी **संध्याकाळी ०४.००** वाजणेपूर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत **एप्रिल २४, २०२४** रोजी **संध्याकाळी ०५.००** वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भरल्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह – डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निविदा दस्तावेजाची प्रत[े]आ<mark>यसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी,</mark> अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३ येथे एप्रिल २४, २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा रक्कम राष्ट्रीयकृत/वर्गीकृत बँकेकडील डीडी/पीओ **''आयसीआयसीआय बँक लिमिटेड ''** यांच्या नावे **मुंबई** येथे देय सादर करावा पाहणीसंबंधित, ई–लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क

आयसीआयसीआय बँक लिमिटेडला ८८७९७७०३०६/७३०४९१५५९४/८४५४०८९३५३ वर संपर्क करा. कृपया नोंद् घ्यावी की मार्केटिंग एजन्सी **१. मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड**,

३. मॅटेक्स नेट प्रायव्हेट लिमिटेड यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे. कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे.

विक्रीच्या विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा https://www.icicibank.com/n4p4s. दिनांक : एप्रिल् ०३, २०२४

ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड

HDFC BANK

आय थिंक टेक्नो कॅम्पस कांजरमार्ग (प्), मुंबई - ४०००४२

शुद्धिपत्रक एचडीएफसी बँक लिमिटेडच्या दि. २७ मार्च २०२४ रोजी नवशक्ति वृत्तपत्राच्या मुंबः

आवृत्तीमध्ये प्रकाशित कब्जा सूचना (नियम ८(१) अन्वये–स्थावर मिळकतीकरिता) सूच जाहिरातीच्या संदर्भात. सचनेमध्ये कर्ज खाते क्र ८३५३०४२२ च्या कर्जेदाराचे नाव **"मे. ह**े कष्ण मोटर्स" च्या जागी "मे. हेअर कृष्ण **मोटर्स"** असे चिकचे छापण्यात आले आहे. नाहिरातीमधील इतर सर्व बाबींमध्ये कोणताः

तारीख : ०३.०४.२०२४ सदी/ प्राधिकत अधिकार्ग ठिकाण : मुंबई एचडीएफसी बँक लिमिटेड करीता

जाहीर सूचना या द्वारे माझे अशिल श्री साईनाथ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, मौजे गांव मजार .समर्थ नगर, सीटीएस नंबर १५२ (ब) व १५: (ब),जोगेश्वरी (पूर्व) मुंबई-४०००६०. खालील प्रमाणे जाहीर करीत आहे की, दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी च्या विशेष सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक-२(ब)अन्वये श्री सदाशिव विष्ण निमकर व श्री. दत्ताराम धोंड पांचाळ या सभासदांची भाग भांडवल प्रमाणपत्रें निष्कासित करण्याचे ठरविण्यात आले आहे. तरी या जाहिरातीद्वारे असे कळविण्यात येते आहे की संबंधित सदस्यांनी किंवा त्यांचे वारसदार यांची काही हरकत असल्यास त्यांनी त्यांचे लेखी पुरावे या सूचनेच्या प्रसिद्धी दिनांक पासून १४ दिवसांच्य आतं खालील पत्त्यांवर पाठवावे. या मुदतीत कोणाचीही हरकत प्राप्त न झाल्यास माझे अशील दोन्ही संभासदांची भाग प्रमाणपत्रे निष्कासित _{रुर}ण्याची कारवाई करतील, याची नोंद घ्यावी.

> ॲड. हेमांगी एल. लवाटे पत्ताः बी/२५, स्वप्नपुर्ती सोसायटी, मजास वाडी, जोगेश्वरी पुर्व मुंबई - ४०००६४

जाहीर सूचना

(बाधित न होता) सूचना याद्वारे देण्यात येते की, आमचे अशील हे . युनिफाईड फॉर्मवर्क सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड ु. यांच्याकडून फ्लॅट खरेदी करण्यास इच्छुक आहेत जे गोदरेज हाऊसिंग फायनान्स वाचन आणि वगळन सर्व भारांपासून मुक्त लोअर-परेल विभाग, पांडरंग बुधकर मार्ग, श्री सिमंधर स्वामी जैन मंदिर, वरळी, मुंबई -४०००१८ च्या सी.एस. क्र. ४६४ धारक जिमन येथे स्थित ॲल्युरा सीएचएस लि. च्या लोधा ॲल्युरा अशा ज्ञात लोधा पार्क प्रोजेक्टमधील ए विंग, ६५वा मजला, फ्लॅट क्र. ए-६५०२, मोजमापित १०९२ चौ. फ. चटर्ड क्षेत्र त्यासह लेवल बी४ वरील २ कार पार्किंग स्पेसेस क्र. बी४-१५७ आणि बी४-१५८ (यानंतर सदर परिसर असे उल्लेखित) चे मालक

सर्व व्यक्तींना वरील सदर फ्लॅट किंवा त्यावरील कोणत्याही भागाच्या संदर्भात वारसा, शेअर, विक्री, गहाण. भाडेपड़ा. धारणाधिकार. परवाना. भेट. ताबा, अदलाबदल, प्रभार, प्रलंबित वाद, निर्वाह, सविधाधिकार, न्यायालयीन आदेश किंवा कोणतेही भार किंवा अन्यकाहीच्या मार्गे कोणतेही दावे किंवा हक असल्यास निम्नस्वाक्षरीकारांना तसे लिखित सर्व पूरक कागदपत्रांच्या मूळ प्रमाणित प्रतींसह या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या ्र आत कळविणे आवश्यक आहे. कसूर केल्यास, तशा व्यक्तींचे दावे काही असल्यास, ते स्वच्छेने परित्यागित, त्यागित समजले जातील आणि आमच्या अशीलांवर बंधनकारक असणार नाही. दिनांक : ०३.०४.२०२४

ठिकाण : मुंबई श्री. रविंद्र कुमार एस. यादव

एम.ए., एलएल.एम., वकील उच्च न्यायालय सी/ओ. गिरिश पी. जैन अँड कं., १०१-१०२, पीस हेवन, एन. एम. काळे मार्ग दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८

अ. कर्जदार/हमीदाराचे नाव

ठिकाण : मुंबई, दिनांक : ०३-एप्रिल-२०२४

(a) pnb Housing

O ICICI Bank

शृध्दीपत्र **ाखा कार्यालय** : आयसीआयसीआय बँक लि., ऑफिस नंबर २०१-बी. २ रा मजला. रोड नं. १. प्लॉट नं. बी३. वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र - ४००६०४

आयसीआयसीआय बँक लि., कडील तुमचे उपरोक्त गृह कर्ज खाते क्र एलबीएमयुएम००००५१७६८३० आणि कर्जदारांचे नाव प्रतिभा भास्कर सिंग करिता मार्च २३, २०२३ दिनांकीत उक्त सरफैसी १३(२) सूचनेच्या (ह्यानंतर उल्लेख 'सदर सूचना') संदर्भात हे आहे, आम्ही कळवू इच्छितो की, अनावधानाने आणि निर्हेतुकपणे मिळकतीचा पत्ता चुकून द्कान क्र. सी १९, तळ मजला, ओम साई कॉम्प्लेक्स, बोईसर पूर्व, पालघर, महाराष्ट्र, पालघर-४०१५०१ (मोजमापित क्षेत्र मोजमापित चटई क्षेत्र १५९.०९ चौ.फीट) येथे स्थित असा नमूद केला आहे. त्या ऐवजी **द्कान क्र. १९, सी विंग, बिल्डिंग क्र. १, तळ मजला, ओम साई** कॉम्प्लेक्स, स. क्र. १०९, हिस्सा क्र. १,२,३, गाव बेटेगाव, ता. आणि जि. पालघर, बोईसर पूर्व, महाराष्ट्र, पालघर-४०१५०१ (मोजमापित क्षेत्र मोजमापित चटई क्षेत्र १५९.०९ चौ.फीट) असा आहे, म्हणून तुम्ही कृपा करून दुकान क्र. १९, सी विंग, बिल्डिंग क्र. १, तळ मजला, ओम साई कॉम्प्लेक्स, स. क्र. १०९, हिस्सा क्र. १,२,३, गाव बेटेगाव ता. आणि जि. पालघर, बोईसर पूर्व, महाराष्ट्र, पालघर-४०१५०१ (मोजमापित क्षेत्र मोजमापित चटई क्षेत्र १५९.०९ चौ.फीट) असे वाचावे.

सदर सरफैसी १३(२) सूचनेत वर्णन केलेले इतर सर्व तपशील आहेत तसेच राहतील. ह्या बाबतीत तुमच्या झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत.

दिनांक : एप्रिल ०३, २०२४ प्राधिकृत अधिकारी ठिकाण : महाराष्ट्र आयसीआयसीआय बँक लिमिटेड

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that I am investigating the title of Trupti Bhavan Co-operative Housing Society Ltd, a society registered under Maharashtra Co-operative Societies Act, 1980 bearing registration no. BOM/HSG/4817 ("the said Society") with respect to (a) Leasehold, right, title and interest of the Society in the Land admeasuring 1374.96 sq. mtrs. lying under and appurtenant to Building No. 37, bearing "City Survey No. 268 A/1 (part) at New Siddharth Nagar, Goregaon (West), Mumbai – 400 104 ("the said Land"); (b) ownership, right, title and interest of the Society in Building No. 37, standing on the above referred Land situated at New Siddharth Nagar, Goregaon (West), Mumbai – 400 104 ("the said Building"); c) allotment rights of the Society to area admeasuring 768.79 sq. mtrs. (area of titoit land and internal road) ("the said Tit-Bit land"); (d) allotment rights of the Society to area admeasuring 256.13 sq. mtrs. (area of R2 (b) plot) (**"the said R2 (b)** plot"). The said Land, the said Building, the said Tit-Bit land and the said R2 (b) plot are unless independently referred shall hereinafter be collectively referred to as the 'said Property" and more particularly described in the Schedule hereunder

Notice is further given to the public at large that, I am also investigating the development rights of M/s. Sushanku Realty Private Limited (the "said Developers") in respect of the said Property, i.e. rights to develop the said Property pursuant to the Tripartite Development Agreement dated 16th November, 2022 bearing registration no. BRL-6/23148/2022 read with Supplemental Development Agreement dated 13th February, 2024 bearing registration no, BRL7-3059-2024, Any person having any claim against, in to or upon the said Property and or any par hereof, by way of sale, exchange, inheritance, family arrangement, agreement, contract, mortgage (equitable or otherwise), gift, lease, tenancy rights, leave & icense, lien, charge, pledge, right of residence, possessory rights, sub-lease, development right, trust, easement, attachment before judgement, decree, arbitral award order of any court/ tribunal maintenance, and/ or otherwise, howsoever is nereby required to notify the same in writing along with supporting documentary evidence to the undersigned at his/her office at Sai Niwas, Bagwe Compound, F.P. Rd Bhandup (W) Mumbai 400078, within 14 days from the date of publication of this notice, failing which the claims and/or objections, If any, shall be

on title in respect of the said Property without giving reference to such claim/s, if any. **SCHEDULE**

considered as waived and/or abandoned and I shall issue a Title Certificate/Report

Firstly

All that piece or parcel of leasehold land admeasuring about 1374.96 sq. mtrs. or thereabout (excluding Tit-Bit land/Access) bearing City Survey No. 268 A/1 (part) at Siddharth Nagar, Goregaon (West), Mumbai – 400 104 Secondly

Building No. 37 comprising of Ground + 4 floors situated at New Siddharth Nagar. Goregaon (West), Mumbai - 400 104.

All that piece or parcel of land comprising of Tit Bit land & Internal Road admeasuring about 768.79 sq. mtrs or thereabouts bearing City Survey No. 268 (pt) and situate at

Siddharth Nagar, Goregaon (W), Mumbai 400104 in the Registration District of Mumbai City and Mumbai Suburban. Fourthly All that piece or parcel of land being R-2 (b) Plot admeasuring about 256.13 sq. mtrs or thereabouts bearing City Survey No. 268 (pt) and situate at Siddharth Nagar,

Goregaon (W), Mumbai 400104 in the Registration District of Mumbai City and C.J. Kambli ADVOCATE

Dated this 2nd day of April, 2024.

दूर.: ०११-२३३५७१७१, २३३५७१७२, २३७०५४१४, वेबसाईट: www.p

पनवेल शाखा:- कार्यालय क्र. २ आणि ३, तळमजला, बाबा हाऊस, प्लॉट क्र. ८६, बी.एल. बजाज रोड, गाव गुंडवल, अंधेरी (पूर्व), मुंबई, पिन-४०००९३ घाटकोपर शाखा:- कार्यालय क्र. २०१, दुसरा मजला, सिल्वर पॉईट एलबीएस मार्ग, अंधेरी-घाटकोपर रोड, महाराष्ट्र, पिन-४०००८६. कब्जा सूचना (स्थावर मिळकती/तीं साठी)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी पीएनवी हार्ऊसिंग फायनान्स लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणुन सिक्युरिटायुबेशन अँड रिकन्ट्ट्रकान ऑफ फायनान्त्रिआल ॲसेटस् अन्यये आणि एन्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोसेमेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्यये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोरील तारखे एक मागणी सूचना जारी करून संबंधित कर्जदारांना प्रत्येक खात्यासमोर दिलेल्या रकमेची परतफेड सटर सूचनेच्या प्राप्तीची तारीख/सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. रकमेची परतफेड सटर सूचनेच्या प्राप्तीची तारीख/सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. रकमेची परतफेड सटर सूचनेच्या प्राप्तीची तारीख/सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. रकमेची परतफेड करण्या कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकती/तीं चा कब्जा त्याला/तिला सदर ॲक्टच्या कलम १३(४

जन्मपुर जनमब् उरस्थान, प्रभूत कब्दार आण सक्षमाभ्य जनतात सुचा रच्यात वका, निम्मसाक्षराकाराना येथ खाली वर्णन केलेल्या मिळकती/तीं चा कव्या त्याला/तिला सदर ॲक्टच्या कलम १३(र सहयावता सदर रूतसच्या नियम ८ अन्यवे प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रत्येक खालासमोर नमूद तारखेस घेतला. विवेषतः कर्जदार आणि सर्वेमामान्य जनतेला याद्वीर हाला देयावा येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि, च्या रकमा व कर्ज कराराप्रमा त्यावतिल व्याज अशा रकमेसाठी भाराअधीन गहील.

વાગવ	कंगदाराचे तिर्वे तिरण मताच्या विमाचनाकारता उपलब्ध वळच्या सदमात अक्टच केलम १२ च्या उप-केलम (८) च्या तरतुदाकड वयण्यात यत आहे.								
अ.	कर्ज खाते क्र.	कर्जदार/सह –	मागणी	थकबाकी रक्कम	कब्जा	गहाण मिळकतीचे वर्णन			
क्र.		कर्जदार/ जामीनदार	सूचनेची		घेतल्याची				
		यांचे नाव	तारीख		तारीख				
۶.	००१३६७१०००३७२०	किन्नर कानु नायक	18/04/2022	रू. ३४८२९६३९.०४/- (रुपये तीन करोड अठ्ठेचाळीस	30.03.7078	वॉटरफोर्ड तळमजला, जुहु लेन, अंधेरी पश्चिम,			
	शा.का.: मुंबई	_		लाख एकोणतीस हजार सहाशे एकोणचाळीस आणि चार	(प्रत्यक्ष कब्जा)	अंधेरी पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र ४०००५३,			
1				पैसे मात्र) १८.०४.२०२२ रोजीस		अंधेरी पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-४०००५३.			
٦.	एनएचएल/जीएचकेपी/	अशोक कुमार जे.	16/11/2022	रू. ६५८६०६३४.८४/- (रुपये सहा करोड अञ्चावन	30.03.7078	१) फ्लॅट क्र. १४०२, १४वा मजला, मेहता			
	०२२०/७७८१७९ आणि	मेहता		लाख साठ हजार सहाशे चौत्तीस आणि चौऱ्याऐंशी पैसे	(प्रत्यक्ष कब्जा)	हाईट्स, फडके मंदिर मागे, सदाशिव लेन,			
1	एनएचएल/जीएचकेपी/			मात्र) १६.११.२०२२ रोजीस		व्ही.पी. रोड लगत, गिरगाव, मुंबई, महाराष्ट्र-			
	१०२०/८२३६७६ आणि					४००००४, मुंबई, भारत.			
	एनएचएल/जीएचकेपी/								
	०९१८/५७६३३८,								
	शा.का.: घाटकोपर								
ठिक	ठिकाणः मुंबई, दिनांकः ३०-०३-२०२४ प्राधिकृत अधिकारी, (मे. पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि.)								

CAPRIGLOBAL कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड HOUSING FINANCE LIMITED नोंदणीकृत आणि निगम कार्यालयः ५०२, टॉवर-ए, पेनिन्सुल्ला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०००१३, सर्कल कार्यालयः ९बी, २रा मजला, पुसा रोड, न्यू दिल्ली-११००६०

जोडपत्र ।∨ कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे कॅग्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (सीजीएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने, सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कंपनीच्या प्राधिकृत अधिकारी द्वारे मागणी सूचना जारी करून खालील नमूट कर्जदार/हमीदार यांना सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. सदर कर्जदार रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार/ हमीदार यांना आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्य मिळकतीचा कब्जा त्याला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ चे उप–कलम (४) अंतर्गत सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये घेतला आहे. तारणमत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उपकलम (८) च्य तरतुदीनुसार कर्जदाराचे लक्ष वेधण्यात येत आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहा करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सीजीएचएफएल च्या रकमेसह खालील नमूद पुढील व्याजाच्या अधीन राहील.

तारण मत्तेचे वर्णन

मागणी सूचना कब्जाची

э.	कजदार/ हमादाराच नाव	तारण मत्तव वणन	मागणा सूचना	कञ्जाचा
क्र.		(स्थावर मिळकत)	दिनांक आणि	तारीख
			रक्कम	
9	(कर्ज खाते क्र.	मिळकत असलेले रो हाऊस क्र.१४, प्लॉट क्र.१४, जमिन क्षेत्र	06-08-3058	08-08-3038
•	एलएनकेएलकेओएल००००३१६७५ कोल्हा-	मोजमापित ६०.३१ चौ.मी. एकत्रितसह बांधकमित त्यावरील	₹.	
	प्रशाखा चे)	पैकी चे आरएस क्र.२४/२, गाव मौजे सरनोबतवाडी, तालुका	२३,७१,४१०/ <i>-</i>	
	संजय विठ्ठल बोलवाडकर (कर्जदार)	करवीर, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र-४१६००२., सीमाबद्ध	(4,05,050)	
	सौ. ज्योती संजय बोलवाडकर	खालीप्रमाणेः उत्तरः आरएस क्र.२४/२ पैकी चे श्री. माली यांची		
	सा. ज्याता संजय बालवाङकर (सह-कर्जदार)	विलाप्रमाणः उत्तरः आरएस क्र.२४/२ पका च त्रा. माला याचा मिळकत, दक्षिणः आरएस क्र.२४/२ मध्ये २० फीट रोड, पूर्वः रो		
	(सह-कजदार)			
		हाऊस क्र.१५, प्लॉट क्र.१५ मध्ये आरएस क्र.२४/२, पश्चिमः		
		रो हाऊस क्र.१३, प्लॉट क्र.१३ मध्ये आरएस क्र.२४/२		
7	(कर्ज खाते क्र.	सुरवडी, ता. फलटण आणि जिल्हा सातारा, महाराष्ट्र-४१५५२८	08-08-5058	30-03-2058
	एलएनएचएलएसएटी००००१७७५७ सातारा	येथे स्थित प्लॉट क्र.२, पासून कोरलेले सर्व्हे क्र.२०४+२०५बी	₹.	
	शाखा चे)	वर बांधकमित व्हीएनएस ग्रुप गोल्डन सिटी अशा ज्ञात स्कीम	५,६०,४४०/-	
	दत्तात्रय बाबुराव तुळे (कर्जदार)	मधील, पहिला मजला, विंग एफ, मिळकत असलेले फ्लॅट		
	सौ. विजयंता दत्तात्रय तुळे	क्र.एफ-७, क्षेत्र मोजमापित ३७.४५ चौ.मी. चे ते सर्व भाग आणि		
	(सह-कर्जदार)	विभाग., सीमाबद्ध खालीप्रमाणेः पूर्वकडेः फ्लॅट क्र.एफ-६,		
		पश्चिमेकडेः ओपन स्पेस, उत्तरेकडेः फ्लॅट क्र.एफ-८,		
		दक्षिणेकडेः ओपन स्पेस.		
3	(कर्ज खाते क्र.	मिळकत असलेले कमर्शिकल शॉप क्र.१, तळ मजला, बिल्ट अप	१०-०१-२०२४	30-03-7078
	एलएनएमईएसएनजी००००१६८६९ सांगली	क्षेत्र १८.२० चौ.मी. आणि चटई क्षेत्र १६.३० चौ.मी., आणि	₹.	
	शाखा चे)	सुपर बिल्ट अप क्षेत्र २३.२० चौ.मी., पैकी चे सर्व्हे	१३,५०,४४२/-	
	मे. रूपाली कलेक्शन आणि बुटिक (त्याच्या	क्र.१३६/१ए+१३६/२+१३५/१, पैकी चे प्लॉट क्र.१,	,	
	मालकाद्वारे) (कर्जदार)	ओमकार त्र्यंबकेश्वर, गवर्नमेंट कॉलनी, हसन आश्रम जवळ,		
	हेमंत मोहनदास जगंदडे,	कुपवाड, ता. मिरज, जिल्हा सांगली, महाराष्ट्र-४१६४१० चे ते		
	सौ. रूपाली हेमंत जगंदडे,	सर्व भाग आणि विभाग., सीमाबद्ध द्वारेः पूर्वकडेः शॉप क्र.२,		
	मोहनदास हणमंत जगंदडे	पश्चिमेकडेः पार्किंग, उत्तरेकडेः फ्रंट मार्जिन, दक्षिणेकडेः साइड		
	(सह-कर्जदार)	मार्जिन.		
Х	(कर्ज खाते क्र.	रेंदाळ, ता-हातकणगले, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र-४१६२०३	१०-०१-२०२४	30-03-7078
٠	एलएनएमईएसएनजी००००३९७६० सांगली	येथे स्थित गट क्र.५८ मोजमापित एच ०.८८ आर पैकी चे एच	₹.	40 04 (0/0
	शाखा चे)	०.२५ आर आणि गट क्र. ५९ मोजमापित एच ०.६० आर पैकी	१४,६४,८७१/ -	
	मे. श्री दैवंत कलागृह आणि वेल्डिंग वर्क्स	चे एच ०.०१.७५ आर, ग्रामपंचायत मिळकत क्र.२२४	10,40,001/	
	(त्याच्या मालकाद्वारे) (कर्जदार)	मोजमापित ६३८ चौ.फू. स्थित स्थावर मिळकत असलेले जिमन		
	महादेव दैवंत सुतार श्री. दैवंत सुतार यांच्या	आणि बिल्डिंग चे ते सर्व भाग आणि विभाग., सीमाबद्ध द्वारेः		
	मुलगा, सौ. कविता महादेव श्री. दैवंत सुतार	पूर्वकडेः ज्योतीराम भोसले (तारदळे) यांची मिळकत,		
	यांची पत्नी	पश्चिमेकडेः शिवाजी परशुराम कानडे यांची मिळकत, उत्तरेकडेः		
	(सह-कर्जदार)	रस्ता, दक्षिणेकडेः महाजन यांची मिळकत.		
	(कर्ज खाते क्र.	मिळकत असलेले जिमन आणि बिल्डिंग, असलेले प्लॉट क्र.१४	25 -2 2-2:	-9 -14 7-7::
ų	(कज खात क्र. एलएनसीजीसीएकेपीटीएल०००००९०२७		\$\$-0\$-\$0\$X	08-08-5058
		भाग, एफएस क्र.१९ मोजमापित १६५ चौ.मी., पूर्वकडे, नाझुल	₹.	
	आकोला शाखा चे)	प्लॉट क्र.४-३-४ए, भाग क्र.३, नाझुल शीट क्र.१६बी, मौजे	१३,५८,४७५/-	
	मे. महालक्ष्मी हॉटेल ॲण्ड कोल्ड ड्रिंक्स	मुर्तिजापूर, तालुका आणि जिल्हा आकोला, एमसी च्या हद्दीत,		
	सेंटर (त्याच्या मालकाद्वारे) (कर्जदार)	मोहिनी हॉस्पिटेल जवळ, मुर्तिजापूर, महाराष्ट्र-४४४१०७ चे ते		
	उमेश लक्ष्मण सावळे, लक्ष्मणराव उकांडसा	सर्व भाग आणि विभाग., सीमाबद्ध खालीप्रमाणेः पूर्वकडेः प्लॉट		
	सावळे, सौ. सिंधुताई लक्ष्मण सावळे (सह-	क्र.१३, पश्चिमेकडेः प्लॉट क्र.१४ चे २ भाग, उत्तरेकडेः प्लॉट		

क्र.३, दक्षिणेकडेः रस्ता

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर मुंबई खंडपीठ कंपनी याचिका क्र. २३० सन २०२३ कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रकरणात

> कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ६६ सहवाचता कलम ५२ आणि इतर प्रयोज्य तरतुदींसह त्याच्या कोणताही सांविधिक सुधारणा किंवा पुर्नअधिनियमिती आणि त्या अंतर्गत स्थापित नियम आणि नियमावलीच्या प्रकरणात. आणि

स्योग लॉजिस्टिक्स पार्क प्रायव्हेट लिमिटेडच्या समभाग भांडवलाच्या कपातीच्या पकरणात

सयोग लॉजिस्टिक्स पार्क प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम. १९५६ अंतर्गत स्थापित प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे, वन वर्ल्ड सेंटर, ११वा मजला, टॉवर २ए, सेनापती बापट मार्ग, मुंबई-

...याचिकाकर्ता कंपनी सीआयएन: यु४५४००एमएच२०१०पीटीसी२१०३२०

भांडवल कपातीच्या वत्तांतासह आदेशाच्या नोंदणीची सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, प्रत्येकी भारु १० (भारतीय रुपये दहा मात्र) च्या २६,७३,४०० (सव्वीस लाख त्र्याहत्तर हजार चारशे) समभागामध्ये विभागन भारु २.६७.३४.००० (भारतीय रुपये दोन कोटी सदसष्ट लाख चौतीस हजार) पासून प्रत्येकी भार १० (भारतीय रुपये दहा मात्र) च्या २२,४२,६५८ (बावीस लाख बेचाळीस हजार सहाशे अञ्चवण्ण) समभागामध्ये विभागन भारु २.२४.२६.५८० भारतीय रुपये दोन कोटी चोवीस लाख सव्वीस हजार पाचशे ऐंशी मात्र) पर्यंत वरील याचिकाकत . कंपनीचे जारी केलेले, वर्गणीकृत आणि भरणा झालेल्या भागभांडवलाच्या कपातीकरिता याचिकाकर्ता कंपनीद्वारे मंजुर केलेल्या विशेष ठरावाची निश्चित करणारा दिनांक ७ मार्च, २०२४ रोजीचा राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ ('एनसीएलटी') च्या आदेशासह बदलानुसार याचिकाकर्ता कंपनीच्या भागभांडवलाचा तपशिल दर्शविणारा एनसीएलटीद्वारे मंजुर केलेला वृत्तांत २६ मार्च, २०२४ रोजी कंपनी निबंधक, मुंबई यांचेकडे नोंदविण्यात आला आहे.

> दिगंत हाथी याचिकाकर्ता कंपनीचे प्राधिकृत प्रतिनिधी

दिनांक ३ एप्रिल. २०२४ ठिकाण : मुंबई

GLOBAL OFFSHORE SERVICES LTD. G CIN - L61100MH1976PLC019229

Regd. Office: 3rd Floor, Prospect Chambers, D. N. Road, Fort. Mumbai – 400 001. **E-Mail:** investorredressal@globaloffshore.in, **Website:** www.globaloffshore.in Tel No.: +91-22-3548 1800 NOTICE

Members are hereby informed that pursuant to the provisions of Sections 108 and 110, and other applicable provisions of the Companies Act, 2013, as amended ("the Act"), read together with the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended "the Management Rules"). General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23 2021, 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 5, 2022, 11/2022 dated December 28, 2022 and 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("the MCA Circulars"), Secretarial Standard 2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2") Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations') each as amended and any other applicable law, rules, circulars, notifications and regulations (including an statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), the approval of Members of Global Offshore Services Limited (the "Company"), is sought for the Special resolutions through postal ballot ("the Postal Ballot") as stated in the Postal Ballot Notice dt. 29th March, 2024 only by way of remote e-voting ("e-voting") process. The Members are further informed that:

- a) The despatch of the Postal Ballot Notice has been completed by electronic mode of 02nd April. 2024:
- b) The remote e-voting shall commence on **Thursday, 4th April, 2024 at 9.00 a.m. IST** and shall end on Friday, 3rd May, 2024 at 5.00 p.m. IST. The remote e-voting shall not be allowed beyond 05.00 p.m. on 3rd May, 2024;
- c) The "cut-off" date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting by Postal Ballot is Friday, 29th March, 2024;
- d) A Member, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the "cut-off" date, i.e. 29th March, 2024 only shall be entitled to avail the facility of remote e-voting;
- e) Members of the Company holding shares either in physical or in dematerialized form as on the "cut-off date" shall be entitled to avail the facility of remote e-Voting The procedure for e-voting have been provided in the Notice of Postal Ballot
- In case you have any gueries or issues regarding e-voting, you may refer the Frequentl Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under "Help Section" or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or cal 18002005533. Members may also send their queries to the Company at its email investorredressal@globaloffshore.in

For Global Offshore Services Limited A. C. Chandarana

Company Secretary & President -Legal & Admin.

Date: 02.04.2024

राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद,

मुंबई खंडपीठ यांच्या समोर सी. पी. (सीएए)/३८/एमबी४/२०२४ कंपनी योजना अर्ज क्रमांक सी. ए. (सीएए)/२८१/एमबी ४/२०२३

> कंपनी कायदा २०१३ आणि

कंपनी कायदा २०१३ कलम २३० ते २३२ तसेच त्यासह वाचा कलम ६६ आणि कंपनी कायदा २०१३ च्या लागू असलेल्या अन्य तरतुर्दीच्या अनुसार

रेमंड लिमिटेड (''आरएल'' किंवा ''डिमर्ज्ड कंपनी'' किंवा प्रथम अर्जदार कंपनी) ज्यांचा सीआयएन क्रमांक एल१७११७एम एच १९२५पीएलसी ००१२०८ असा आहे आणि रेमंड कन्झ्यमर केअर लिमिटेड (''आरसीसीएल'' किंवा ''रिझल्टईंग कंपनी'' किंवा ''हस्तांतरिती कंपनी'' किंवा ''द्वितीय अर्जदार कंपनी'') ज्यांचा सीआयएन क्रमांक यु७४९९९एमएच२०१८पीएलसी ३१६२८८ आहे आणि ग्लोबल कंझ्युमर ट्रेडिंग लिमिटेड (''आरजी'' किंवा ''हस्तांतरक कंपनी'' किंवा ''तृतीय अर्जदार कंपनी'') सीआयएन : यु७४९९९एमएच२०१८पीएलसी३१६३७६ आणि त्यांचे संबंधित समभागधारक

यांच्या कॉम्पोझिट स्कीम ऑफ अरेंजमेंट च्या संदर्भात (''योजना'') रेमंड लिमिटेड अशी कंपनी जिची स्थापना कंपनी कायदा १९१३ च्या तरतुदींच्या अनुसार झाली आहे आणि ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय प्लॉट क्रमांक १५६/ एच क्रमांक २, मौजे झाडगाव, ..याचिकाकर्ता कंपनी/ रत्नागिरी ४१५ ६१२, महाराष्ट्र येथे आहे. सीआयएन क्रमांक एल१७११७एमएच१९२५पीएलसी ००१२०८. डिमर्ज्ड कंपनी

रेमंड कन्झ्यमर केअर लिमिटेड अशी कंपनी जिची स्थापना कंपनी कायदा २०१३ च्या तरतुदींच्या अनुसार झाली आहे आणि ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय प्लॉट क्रमांक जी -३५ आणि ३६, एमआयडीसी वाळुज, तालुका गंगापूर, औरंगाबाद ४३१ १३६, महाराष्ट्र येथे आहे. रिझल्टईंग कंपनी किंवा सीआयएन क्रमांक यु७४९९९एमएच२०१८पीएलसी३१६२८८

) हस्तांतरिती कंपनी रे ग्लोबल कन्झ्युमर ट्रेडिंग लिमिटेड अशी कंपनी जिची स्थापना भारतीय कंपनी कायदा २०१३ च्या तरतुर्दींच्या अनुसार करण्यात आली आहे आणि त्यांचे नोंदणीकृत कार्यालय पोखरण रोड क्रमांक १, जे के ग्राम, कॅडबरी जंक्शन जवळ, }तृतीय अर्जदार कंपनी/ ठाणे ४०० ६०६, महाराष्ट्र येथे आहे

.द्वितीय अर्जदार कंपनी/

} हस्तांतरक कंपनी

सीआयएन : यु७४९९९एमएच२०१८पीएलसी३१६३७६ कंपनी योजना याचिकेवरील अंतिम सुनावणीची सूचना

याद्वारे सूचित करण्यात येते की, वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेला संयुक्त कंपनी योजना याचिक ('याचिका') जी कंपनी कायदा २०१३ कलम ६६ आणि कलम २३० ते २३२ च्या अनुसार आहे आणि कंपनीज (कॉम्प्रमायझेस, अरेंजमेंट्स अँड अमल्गमेशन्स) नियम २०१६ ('नियम') यांच्य अनुसार रेमंड लिमिटेड (''आरएल'' किंवा ''डिमर्ज्ड कंपनी'' किंवा ''प्रथम अर्जदार कंपनी'') रेमंड कन्झ्युमर केअर लिमिटेड (''आरसीसीएल'' किंवा ''रिझल्टईंग कंपनी'' किंवा ''हस्तांतरिती कंपनी'' किंवा ''द्वितीय अर्जदार कंपनी'') आणि रे ग्लोबल कंझ्युमर ट्रेडिंग लिमिटेड (''आरजी'' किंवा ''हस्तांतरक कंपनी'' किंवा ''तृतीय अर्जदार कंपनी'') आणि त्यांचे संबंधित समभागधारक यांच्या कंपोझिट स्कीम ऑफ अरेंजमेंटला मान्यता देण्यासाठी माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद मुंबई खंडपीठ ('माननीय लवाद') यांच्याकडे त्यांचा आदेश दिनांकीत १४ मार्च २०२४ च्या अनुसार दाखल झाला आहे.

नियमांच्या नियम १६ च्या अनुसार तसेच माननीय लवादाच्या दिशानिर्देशांच्या अनुसार, याद्वारे सूचित करण्यात येते की, सदरील याचिकेवर माननीय लवाद यांच्यासमोर गुरुवार दिनांक ०९ मे २०२४ किंवा त्यानंतर ताबडतोब माननीय लवादाच्या आदेशाच्या अनुसार अंतिम सुनावणी घेण्यात

अशी कोणतीही व्यक्ती, जिची सदर याचिकेला पाठिंबा देण्याची किंवा विरोध करण्याची इच्छा आहे, त्यांनी आपले म्हणणे याचिकाकर्ता कंपनी यांचे वकील यांच्याकडे त्यांच्या खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या पत्त्यावर, संबंधित व्यक्ती/त्यांचे वकील यांच्या स्वाक्षरीने तसेच त्यासह संबंधित व्यक्ती यांचे संपूर्ण नाव आणि पत्ता यांच्यासह सादर करावे. सदरील सूचना याचिकाकर्ता कंपनी यांच्या विकलांकडे, सदरील याचिकेवर अंतिम सुनावणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या तारखेच्या आधी दोन दिवस प्राप्त होणे आवश्यक आहे. ज्यांचा या याचिकेला विरोध आहे तर त्यांनी आपल्या विरोधाची कारणे किंवा विरोधासाठीच्या प्रतिज्ञापत्राची प्रत माननीय लवाद यांच्याकडे सादर करावी आणि त्याची प्रत सूचनेसह याचिकाकर्ता कंपनी यांच्या विकलांकडे सादर करणे

ज्या व्यक्तींना याचिकेची प्रत तसेच त्यासोबतची परिशिष्टे यांची आवश्यकता आहे त्यांना संबंधित प्रपत्रे याचिकाकर्ता कंपनी यांच्या विकलांकडून, संबंधित प्रपत्रांसाठी विहित करण्यात आलेले शुल्क अदा करण्यात आल्यानंतर, तसेच विनंतीचा अनुसार सदर याचिकेवर अंतिम सुनावणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या तारखेच्या आधी दोन दिवस पर्यंत संबंधित व्यक्तीला प्राप्त होऊँ शकेल.

ठाणे, मंगळवार दिनांक ०२ एप्रिल २०२४

रेमंड लिमिटेड यांच्या करिता

राकेश दर्जी, प्राधिकृत स्वाक्षरीकार

प्लॉट क्रमांक १५६ँ/ एच क्रमांक २, मौजे झाडगाव, रत्नागिरी ४१५ ६१२, महाराष्ट्र, भारत. रेमंड कन्झ्युमर केअर लिमिटेड यांच्या करिता

राकेश दर्जी, प्राधिकृत स्वाक्षरीकार

पोखरण रोड क्रमांक १, जेकेग्राम, कॅडबरी जंक्शन जवळ, ठाणे ४०० ६०६, महाराष्ट्र, भारत.

सही/- (प्राधिकृत अधिकारी) कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (सीजीएचएफएल) करिता

राकेश दर्जी, प्राधिकृत स्वाक्षरीकार प्लॉट क्रमांक जी -३५ आणि ३६, एमआयडीसी वाळुंज, तालुका गंगापूर, औरंगाबाद ४३१ १३६, महाराष्ट्र भारत.

रे ग्लोबल कन्झ्युमर ट्रेडिंग लिमिटेड यांच्या करिता